

### NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Vilco Centre, 114 E, 4th Floor, Subhash Road, Opp. Garware, Vile Parle East, Mumbai- 400057. Tel.: 91-22-67669999 | Fax: 022-67669998 | E-Mail: info@nationalplastic.com | Website: www.nationalplastic.com CIN: L25200MH1987PLC044707

17<sup>th</sup> December, 2025

To, Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Ltd., 25% Floor, P.J. Towers,

Dalal Street, Mumbai — 400 001.

Dear Sir / Madam,

Sub.: Submission of Newspaper advertisement pursuant to Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for Third reminder with regards to Special Window for Re-lodgment of transfer requests of physical Shares

Scrip Code: 526616 Scrip ID: NATPLAS

Pursuant to Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement for your records with regards to Third Bi- monthly reminder to Shareholders with Regards to special window for re — lodgment of transfer request for physical shares.

The said newspaper clippings are also available on company website www.nationalplastic.com

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours Faithfully,

For NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

PARESH V. PAREKH MANAGING DIRECTOR

DIN: 00432673

#### **RPSG Ventures Limited**

Corporate Identity Number: L74999WB2017PLC219318 Regd. Office: CESC House, Chowringhee Square, Kolkata - 700 001 Tel: 033-22256040, Email ID: rpsgventures@rpsg.in Website: www.rpsgventuresltd.com

#### NOTICE TO SHAREHOLDERS (SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES)

Notice is hereby given that Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 has directed listed companies to open a special window to facilitate re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to April 1, 2019, and rejected/returned due to deficiencies in the documents or due to any other reasons and could not be re-lodged on or before March 31, 2021. Important details pertaining to the said re-lodgement are provided below

	The window shall remain open till January 6, 2026
re-lodgeme	nt

re-lougement	
Eligibility	Investor whose transfer deeds were lodged prior to April 1, 2019 and such requests were rejected returned due to deficiencies in documents/or due to any other reasons.
Procedure to re-lodge	Submit original transfer documents, along with corrected or missing details to our Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. MUEG Intime India

,~	porreoted or misoning details to our registrar ar				
	Share Transfer Agent (RTA) i.e. MUFG Intime Indi				
	Private Limited (formerly Link Intime India Privat				
	Limited).				
	Address of	C-101, Embassy 247,			
	the RTA	L.B.S. Marg, Vikhroli (West),			
		Mumbai - 400083			

Company Secretary and Compliance Officer

For any Raise a service request at : Website www.in.mpms.mufa.com or queries email investor.helpdesk@in.mpms.mufg.com or send an email to rpsgventures@rpsg.in For RPSG Ventures Limited Place: Kolkata Sudip Kumar Ghosh Date: December 16, 2025

Helpline No. (0) 810 811 6767

ANAND RATHI Anand Rathi Global Finance Limited : Express Zone, A Wing, 8th Floo Western Express Highway, Goregaon (El. Mumbai - 400 063 India POSSESSION NOTICE

D TAKE NOTICE ALL THE CONCENRED PARTIES, Whereas, the Authorized Officer of the nand Rathi Global Finance Limited, under the Securitisation And Reconstruction of the Concentration of the Concentration and Reconstruction of the Concentration and Reconstruction of the Concentration o inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in xercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interes nforcement) Rules, 2002, issued Demand Notice (detail specifically mention in table below, hereinafter "Demand Notice") under Section 13 sub-section 1 table below, hereinafter "Demand Notice") under Section 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s) to repay the amount mentioned in the Demand Notice togethe with further and future interest thereon at the contractual rate of interest together with with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice browards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due).

The Borrower (s) and co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general

Is the table given to both own inention learning and in particular and public ingeneral that the undersigned has taken symbolic possession of the Properties / Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically

urther the Lender (ARGFL) has filed a Case No. 155/SA/2025 before The Court of Chie udicial Magistrate. At Esplanade, Mumbai and on 02.08.2025 an order for notical magistrate, At Esplander, Multipul and on Octo.2022 and roter for obtaining hysical possession was passed by The Court of Chief Judicial Magistrate, At Esplander lumbai and on the basis of the order we have taken physical possession of the mortgage property on 15.12.2025. (Mortgaged property as mentioned in Schedule-I). The reafter ARGFL, have taken physical possession of the secured assets in furtherance of the above said undertaking & in compliance of the above said order passed by The Court of

the above said undertaking & in compliance of the above said order passed by The Court of Chief Judicial Magistrate, At Esplanade, Mumbai.
The Borrower and co-borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance Limited for an Outstanding Amount (specifically mentioned herein below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs ind charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets.

orrower (s) Name Address: M/S. CHISHTIYA FASHION. Room No.004, Sai Anand CHS 9, B1 angharsh Nagar, Chandivali, Mumbai: 400 072

Co-borrower(s) Name Address: 1. MR. MOHD. MAJID SHAIKH 2. MS. SHAMIM MAJID SHAIKH, Flat No. 602, 6th Floor, C Wing, Building No.4, Panchratna CHSL, Damodar Park Shatkopar (W) Mumbai: 400 086. Maharashtra

Amount Due as per Demand Notice with further	ROI	13.00%
interest as applicable: Rs. 63,76,152/- (Rupees Sixty	Principal Outstanding	60,30,487
Three Lakhs Seventy Six Thousand One Hundred and	EMI Amount Pending	3,06,079
Fifty Two Only)	Broken Period Interest	6,533
, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	Over Due Interest	12,193
Date of Demand Notice: 9th September, 2024	Legal Charges	6,500
Loan Agreement No: APPL00006096	Notice Charges	1,100
	EMI Bounce Charges	13,260
Date of Physical Possession: 15th December, 2025	Total Outstanding	63,76,152

roperty Address:- Flat No. 602, 6th Floor, C Wing, Building No.4, Panchratna CHSL, Dam ark, Damodar Park Road, CTS No. 150 of Village Ghatkopar, Ghatkopar West, Mumbai: 400 086 ∕laharashtra India

Date: 15th December, 2025 Sd/- Anand Rathi Global Finance Limited

# In fast or fragile markets, insight brings perspective.

Decode market moves with sharp, fast, expert analysis every day with Stocks in the News in Business Standard. To book your copy, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

# **Business Standard** Insight Out

businessstandard 🗙 bsindia 👩 business.standard

business-standard.com



业 CESC

#### CESC Limited

Corporate Identity Number: L31901WB1978PLC031411 Read, Office: CESC House, Chowringhee Square, Kolkata -700 001 Phone: 033-2225 6040

Website: www.cesc.co.in, Email id: secretarial@rpsg.in

## NOTICE TO THE SHAREHOLDERS

In terms of Section 124 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended time to time, it is notified that Equity Shares of the Company in respect of which dividends have not been encashed or claimed for seven consecutive years from the Financial Year 2018-19 to Financial Year 2024-25, will be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central

Detailed communications have been sent to the concerned shareholders by speed post advising to lodge their claim(s) for the said unclaimed dividend(s) immediately but not later than January 31, 2026 by writing to the Company at : secretarial@rpsg.in or to Company's Registrar and Transfer Agent i.e. M/s. MUFG Intime India Pvt. Ltd. (formerly known as Link Intime India Pvt. Ltd.), Unit: CESC Limited. C-101, 247 Park, LBS, Marg Vikhroli (West), Mumbai-400 083, Tel.: 8108116767, E-mail: iepf.shares@in.mpms.mufg.com, failing which the said shares shall be transferred to IEPF in due course without any further notice.

The details of the above information are also uploaded on the Company's Website at www.cesc.co.in in the 'Investors' section under the head 'Other Information'

Date: December 16, 2025 Place : Kolkata

For CESC Limited Jagdish Patra Company Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client i.e. SMT. VEENAMANOJ MEHTA intend to purchase from SHRI SHANKAR SITARAM BHARADWAJ, the Residential Premises bearing Flat No. 3, located on the Ground Floor, in the Building No. 9 of "Mukand Iron Staff Association Co-operative Housing Society Ltd.", (Registration No. BOM / HSG/ 4536 Year 1975 dated 16/07/1975) (hereinafter referred to as "the said Society"), situated at Gavanpada, Mulund (East), Mumbai – 400 081 (hereinafter referred to as "the said Premises") together with Five fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 946 to 950 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 190 (hereinafter for the said of brevity referred to as "the said Share Certificate No. 190") and additional Five fully paid up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 696 to 700 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 441" (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Share Certificate No. 441") (hereinafter for the sake of brevity "the said Share Certificate No. 441") (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 14th June 1984, was executed between SHRI CHANDRAKANT PARSHOTAMDAS MERCHANT and (1) SHRI SHANKAR SITARAM BHARADWAJ & (2) SMT. JAYALAXMI SEETHARAMAN, The said SHRI SEETHARAMAN RAMAMURTHY died intestate on 08th January 2016, leaving behind them (1) MRS. VIJAYALAXMI VENKATARAMAN (Before Marriage: Vijayalaxmi Seetharaman) (married daughter), (2) SHRI SHANKAR SITARAM BHARADWAJ (son), (3) MRS. MALATHI SHANKAR (Before Marriage: Malathi Seetharaman) (married daughter), as their only heirs and next of kin according to the provisions of the Hindu Succession Act, 1956 by which they were governed at the time of their death. SMT. SHARDHAMAL RAMAMURTHY mother of the said Late SHRI SEETHARAMAN. Succession Act, 1956 by which they were governed at the time of their death. SMT. SMT. SMT. SMT. SMT. SMT. SMT. SMT. SEETHARAMAN RAMAMURTHY pre-deceased him AND (II) The Second Agreement i.e. Release Deed dated 01st December 2025, was executed by (1) MRS. VIJAYALAXMI VENKATARAMAN Refore Marriage: Vijayalaxmi Seetharaman), (2) MRS. MALATHI SHANKAR (Before Marriage: Malathi Seetharaman), (3) MRS. SUMATHI PRADEEP IYER (Before Marriage: Malathi Seetharaman) & (3) MRS. SUMATHI PRADEEP IYER (Before Marriage: Sumathi Seetharaman) whereby they have released, relinquished and surrendered their 3/8th share (i.e. 1/8th each) joint and undivided share, right, title and interest in succession of the said Late SMT. JAYALAXMI SEETHARAMAN in the said Premises in favour of MR. SHANKAR SITARAM BHARADWAJ.

SHANKAR SI IARAM BHARADWAJ. If any person's claiming any shares and interest through Late SMT. JAYALAXMI SEETHARAMAN in respect of the said Premises or any right, title, interest, claim's or demand upon or against or in respect of the said Premises or having any part thereof including but not limited either by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, predecessor-intitle, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, agreements, development right's or any Court of Law or any other authority, contracts, agreements, development rights or otherwise of whatsoever nature are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and he title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from

Mumbai Dated this 17th day of December, 2025.

Sd/- VIKAS THAKKAR, Advocate High Court 401/402, Sainath House, B.P.S Cross Road No. 1, Near Sharon School, Mulund (West), Mumbai – 400 080.

## WENDT red Off: Flat No. 105, 1st Floor, Cauvery Block National Games Housing Complex, ngala, Bengaluru - 560047. Telephone: +91-4344-405500; Telefax: +91-4344-405620/405630

NOTICE

NOTICE is hereby given that in accordance with Section 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and other applicable provisions of the Act and the Rules (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time) read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020. 17/2020 dated 13th April 2020 and subsequent circulars issued thereafter, latest being the Circular No. 03/2025 dated 22nd September 2025 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the MCA Circulars"), the Company has dispatched a Postal Ballot Notice on Tuesday, December 16, 2025 electronically to all those Members whose names appear in the Register of Members / List o Beneficial Owners as on Friday, December 12, 2025 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address are registered and available with the Company Depositories, seeking approval of the Members for re-appointment of Mr. Bhagva Chandra Rao (DIN: 00211127) as an Independent Director

The Postal Ballot Notice is available on the website of the Company at www.wendtindia.com, the websites of the BSE Limited ('BSE') and National Stock Exchange ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com. All documents referred to in the Postal Ballot Notice shall be open for inspection during normal business hours (9.30 a.m. to 5.30 p.m.) on all working days until the last date specified for casting votes through remote e-voting.

Information on e-voting:

In terms of MCA Circulars read with the applicable provisions under the Act and rules made thereunder, Members can cast their votes through remote e-voting only. The Company has engaged M/s. National Securities Depository Limited for providing remote e-voting facility for this Postal Ballot. The Members whose name appear in the Register of Members/list of beneficial owners as on the Cut-Off Date only would be considered for the purpose of e-voting. Voting rights of a member/beneficial owner shall be in proportion of his/her/its shareholding in paid-up equity capital of the Company as on the Cut-Off Date i.e. Friday December 12, 2025. Members may cast their votes during the period mentioned herein below Commencement of e-voting: 09:00 am (IST) on Wednesday, December 17, 2025

Conclusion of e-voting: 05:00 pm (IST) on Thursday, January 15, 2026

E-voting shall be disabled and shall not be allowed beyond 05:00 pm (IST) on Thursday, January 15, 2026. The results of e-voting shall be made available not later than Monday, January 19, 2026. The resolution as stated in the Notice, if approved by the Members with requisite majority shall be deemed to have been passed on Thursday, January 15, 2026 The results of the voting shall be made available at the website of the Company a www.wendtindia.com. The results shall be also communicated to the BSE, NSE and NSDL and the same shall be available on their respective websites.

Detailed instructions and notes pertaining to process and manner of e-voting for the Members of the Company are provided in the Postal Ballot Notice. The process and manner of e-voting is also available on the website of the Company at www.wendtindia.com for reference purpose for Members.

Manner of registering/updating e-mail address:

Members are requested to note and follow the below steps for registering/updating the e-mail address for receiving the Postal Ballot Notice:

1. Members holding shares in physical mode can register/update their e-mai address by sending an e-mail marked to <u>einward.ris@kfintech.com</u> or investorservices@wendtindia.com along with copy of Form ISR-1 for updation of KYC details including e-mail address, self-attested PAN and Aadhar and their copy of share certificate.

Members holding shares in dematerialised form are requested to contact their Depositor Participants ('DP's) for registering their e-mail and follow the process stipulated by DP's for registering e-mail address. Consequent to the registration/updation of e-mail address after the Cut-Off Date with their DP's, Members are requested to communicate the same to the Company/RTA by writing an e-mail to investorservices@wendtindia.com and einward.ris@kfintech.com.

case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or send a request to For Wendt (India) Limited

Date: 16th December 2025 Place: Bengaluru



27/29 Ambalal Doshi Marg Fort Mumbai PREMISES REQUIRED

Puniab & Sind Bank requires suitable ready built and well-constructed hall type uilding having Carpet Area including space for ATM (Upto 2000 sqft qft) on lease/rental basis premises should be preferably at (Bandra Kurla Complex /Nariman Point). Premises offered should have all clearance certificates from statutory authorities. Interested owners / registered Power of attorney Holders of such premises in the desired locality who are ready to lease out their readily available premises on long term lease basis preferably for 15 years or more may send their offers in the prescribed format available on Bank's Web Site www.punjabandsindbank.co.in or the same may be obtained from the above address during office hours. The complete offer duly sealed & signed and should reach the undersigned on or before (31.12.2025, till 4 PM) at the above address. No brokerage will be paid by the Bank. Bank reserves the right to accept or reject any or all offers at its sole discretion without assigning any reasons whatsoever.

Place : Mumbai

ZONAL MANAGER Punjab & Sind Bank

Place : Mumbai

Date: 16th December, 2025

#### NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

114 E. 4th Floor, Vilco Centre, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle East, Mumbai - 400057 Tel.: 022- 67669999; Email: investor@nationalplastic.com www.nationalplastic.com; CIN: L25200MH1987PLC044707

## **NOTICE TO SHAREHOLDERS**

Special Window for Re-lodgment of transfer requests of Physical Shares

In compliance with SEBI circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSDPoD/PA CIR/2025/97 dated July 02, 2025 on the above referred subject please note Special Window has been opened for re-lodgment of transfer deeds of equity shares of National Plastic Industries Limited for the period of 6 months from 7th July, 2025 to 6th January, 2026 which were lodged prior to April 1, 2019 and were rejected and returned due to deficiency in the documents/process etc.

In case members wish to avail this opportunity, please contact the Company's Registrar and Transfer Agent i.e., MUFG Intime (India) Private Limited (formerly known as Link Intime (India) Private Limited), C101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai, Maharashtra, 400083. Tel No.: 022-4918 6270 / 1800 1020 878 Fax: 022-4918 6060 Email ID: rtn.helpdesk@in.mpms.mufg.com Website: www.in.mpms.mufg.com

Alternatively, shareholders may also contact us at the registered office of the Company or email to cs@nationalplastic.com

For National Plastic Industries Limited

PARESH V, PAREKH

Managing Director DIN: 00432673

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of our client M/s. Supreme Infrastructure India Limited, a Company having CIN L74999MH1983PLC029752 and having its registered office at

Supremé House, Pratap Gadh, Plot No. 94/C, opposite IIT, Powai, Mumbai City, Mumbai Maharashtra, India, 400076 ("said Owner/SIIL"), that the documents more particularly set out in the Schedule ("Lost Documents") hereunder written, in respect of the land parcels also described in the Schedule, have been lost or misplaced and have not been found despite diligent search carried out by SIIL. The said Owner has represented that the said original title documents have not been deposited by them with any person or persons entity as security for any loans or advances availed of by them. Since the documents were kept by SIIL in Powai, SIIL has lodged a complaint with the Powai Police Station of Greater Mumbai Police, on 11th December 2025 bearing Lost Report No.165132-2025 reporting the loss / misplacement of the Lost Documents. All persons are hereby informed not to deal with or carry out any transactions with any

person / individual on the basis of or in relation to the Lost Documents. If anyone has already carried out or has any right, title, share, claim or interest against or in respect of the lands to which the Lost Documents relate, or any part thereof on the basis of the Lost Documents are hereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence to M/s MDP Associates, 1st Floor, Bandukwala Building, British Hotel Lane, Near BSE and Union Bank, Kala Ghoda, Fort, Mumbai-400001 also with a copy addressed over email at ashok@mdplawassociates.com along with certified true copies of necessary supporting documents, within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that no such claims exist, and even if such claims exist in law, or otherwise, it shall be deemed that the claimant has relinquished such claims and/or waived and/or abandoned any right to exercise such claims and the same shall not be binding on the said Owners.

SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE

(Description of Lost Documents)

SR. NO.		DESCRIPTION OF LAND	NAME OF PARTIES
1.	18th January, 2008 bearing Sr. No.	(i) Old Survey No. 133/2 (part) and now bearing New Survey No 65/2/B (part) admeasuring 1,600 square meters of Village Talavali tarfe Sonale, Taluka Bhiwandi, District Thane. (ii) Old Survey No. 130/2 (part) and now bearing New Survey No 31/2 (part) admeasuring 1,515 square meters of Village Aatkoli, Taluka Bhiwandi, District Thane.	Hamid Bagwan in favour of SIIL
2.		The following land parcels of Village Aatkoli, Taluka Bhiwandi, District Thane: (i) Old Survey No. 129/5 (part), and now bearing New Survey No. 32/5/A (part) admeasuring 10,000 square meters; (ii) Old Survey No. 129/1, and now bearing New Survey No. 32/1 admeasuring 600 square meters; (iii) Old Survey No. 129/5 (part), and now bearing New Survey No. 32/5/B admeasuring 8,100 square meters; (iv) Old Survey No. 129/5 (part), and now bearing New Survey No. 32/5/C admeasuring 6,100 square meters;	Shah, Mr. Rakesh P Shah, Mr. Dipan P Shah, Mr. Tejas P Shah in favour of SIIL

dated 12th June, New Survey No. 33/5 admeasuring Ahamadmiya Gore in 3,900 square meters of Village Aatkoli, Taluka Bhiwandi, District Thane No. BVD 2-2932-Old Survey No. 129/4, and now bearing Conveyance dated New Survey No. 32/4 admeasuring Ladhani Mr. Vijay B 7th April, 2011 9,000 square meters of Village Aatkoli, Ladhani in favour of Taluka Bhiwandi, District Thane

Conveyance Deed Old Survey No. 124/5, and now bearing

BVD 2-2805-2011 The following land parcels of Village Conveyance dated Aatkoli, Taluka Bhiwandi, District Thane: | Shah, Mr. Rakesh P 7th April, 2011 (i) Old Survey No. 132/1/1 (part), and Shah, Mr. Dipan P

Shah, Mr. Tejas P now bearing New Survey No. 30/1/A BVD 2-2806-2011 (part) admeasuring 2200 square meters: Shah, Mr. Sanjay B (ii) Old Survey No. 130/1 (part), and now Ladhani, Mr. Vijay B Ladhani in favour of bearing New Survey No. 31/1 (part) admeasuring 200 square meters; (iii) Old Survey No. 130/4/1, and now bearing New Survey No. 31/4/A

admeasuring 800 square meters;

(iv) Old Survey No. 129/3 (part), and now bearing New Survey No. 32/3 (part) suring 1,600 square meters: The following land parcels of Village onveyance dated Talavali tarfe Sonale, Taluka Bhiwandi, 18th August, 2009 District Thane:

bearing Sr. No. (i) Old Survey No. 133/1 (part), and now BVD 1-5076-2009 bearing New Survey No. 65/1 (part) ladmeasuring 500 square meters: (ii) Old Survey No. 133/2/A (part), and now bearing New Survey No. 65/1 (part) admeasuring 700 square meters;

(iii) Old Survey No. 136 (part), and no bearing New Survey No. 63 (part) admeasuring 400 square meters; dated 21st April, Old Survey No. 134/1, and now bearing Narsibhai Patel, Shri New Survey No. 66/1 admeasuring 530 Dipen Dhirajlal Patel, 2008 bearing Sr. square meters of Village Talavali tarfe Kunal Kishor Patel in

Sonale, Taluka Bhiwandi, District Thane Old Survey No. 137/4, and now bearing New Survey No. 62/4 admeasuring 4240 square meters of Village Talavali tarfe Sonale, Taluka Bhiwandi, District Thane

Dated this 17th day of December 2025


For MDP Associates (Ashok Paranjpe) Managing Partner

favour of SIIL

Shri, Aiaz Abdul

MDP Associates 1st Floor, Bandukwala Building British Hotel Lane, Near BSE and Union Bank Kala Ghoda, Fort, Mumbai-400001

ashok@mdplawassociates.com



५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरियली (पुर्व), मुंबई-४०००६६.

जाहीर सूचना तोसायटीला मयत सदस्य अर्थात **श्री. विजय गोविंदराव देशमुख** यांच्या पत्नी आगि एकमेव कायदेशीर वारसदार **श्रीमती जया विजय देशमुख** यांच्याकडून, खाली नमूर केलेल्या फ्लॅट आणि शेअर्सच्या संदर्भात दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याकरित अर्ज प्राप्त झाला आहे. जे सदर फ्लॅट आणि शेअर्सचे मालक आणि भागधारक होते

जुने फ्लॅट क्र. विन फ्लॅट क्र. भाग प्रमाणपत्र क्र. शेअरचे अनुक्रमांक ४५७ ए-१२०२ ०५७ ५६१-५७० (दोन्हीसह) यादारे सोसायटी, या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत. खार नमूद केलेल्या सोसायटीच्या कार्यालयात, त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदोपर्त्र पुराव्यासह, जनतेकडून दावे/आक्षेप आमंत्रित करत आहे. असे न केल्यास, सदर फ्लॅट भाणि शेअर्सच्या संदर्भात कोणतेही दावे किंवा मागण्या अस्तित्वात नाहीत असे मानले जाईल आणि कोणत्याही व्यक्तीचे, जर काही दावे किंवा मागण्या असतील, तर त्या सर्व हेतूंसाठी माफ आणि सोडून दिल्या आहेत असे मानले जाईल. त्यानंतर सोसायटी दुय्य

अर प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार राखून ठेवते आणि कोणत्याही कारवाईसा जबाबदार राहणार नाही. कन्नमवार नगर जान्हवी को हौसोलि.करित

ठिकाण: मंबई दिनांक: १७ डिसेंबर, २०२५

सोसायटीचा पत्त इमारत क्र.२६-२९, कन्नमवार नगर क्र. विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००८३.

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the the Share Certificate bearing numbe

15, relating to the ownership o Flat No. A-15, located at Chembu Nirmala Niwas Society, Plot No. 87 Near Deonar Bus Depot, Deonar

We have purchased above mentione flat while sale deed dated 10th Octobe

2024 from Mrs. Jayashree. The origina

certificate was issued by M/s. Chembu

Nirmala Niwas Housing Societ Limited. Despite diligent efforts, th

Any transaction or dealings done

the basis of this certificate by persons other than the undersigned shall be considered null and void. The undersigned reserves the right to initiate

legal proceedings against any misuse.

Director of M/s. Mason Infratech Limited

प्रमाणपत्रे हरवले

सीलाईफ शिपिंग कंपनी, पत्ता: ऑफिस-४०५, भार

चेंबर, बडोदा स्टीट, कार्नाक बंदर, मस्जिद (पर्व), मंबई

४००००९, संपर्क मोबाईलः ९८२००२८६३९

दूरध्वनीः +९१ २२ ४०१३३५३४ आणि ईमे ल sealifeshipping 5@gmail.com, आम्ही एमर्ट

टान्सस्टार, आयएमओ क्र.८८८५६३, नोंद, क्र.३४६४

बंदरः मुंबई संदर्भात मालक म्हणून खालीलग्रमाणे जाही

चांगल्या हवामानासाठी सुरक्षित मनुष्यबळ दस्तऐवज

भारतीय किनारी सुरक्षित मनुष्यबळ दस्तऐवज डिजिटल सिलेक्टिव्ह कॉल्स (एमएमएसआय) चे वाटा

**१० मार्च, २०२४** पासून हरवली/गहाळ झाली आहेत

नेव्हा जहाज पी अँड की अँकरेज येथे नांगरून होते. जर

<mark>जेणालाही सदर प्रमाणपत्रांची माहिती अस</mark>ल्यास, त्यांन

र प्रमाणपत्रे सापडली नाहीत/मिळाली नाहीत, तर आम्ही

र<mark>जिस्ट्रार ऑफ इंडियन शिप्स, एमएमडी मुंबई</mark> यांच्याकडून नवीन प्रमाणपत्र मिळवण्याचा विचार आहे. जर कोणालाही

ावर आक्षेप असल्यास, त्यांनी या जाहिरातीच्य

तारखेपासून १० दिवसांच्या आत खालील पत्त्याव

द रजिस्टार ऑफ इंडियन शिप्स. मर्कटाइल मरीन

डिपार्टमेंट, प्रतिष्ठा भवन , पोस्ट बॉक्स क्र.११०९६,

एम.के. रोड, मुंबई-४०००२०.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की, श्रीमती मेरी

जोसेफ डिसोझा आणि इतर (अर्जदार) यांनी महाराष्ट्

भाडेपट्टा आणि कृषी कायद्याच्या कलम ७०व अंतर्गत

सर्व्हे क्र.१२१/४/४. क्षेत्रफळ २.७८ गंठे आणि सर्व

क्र.१२४/८/२, क्षेत्रफळ ३.२९ गुंठे, मौजे मनोरी

तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हल (सदर जमीन)

या शेतजमिनीकरिता स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीवर अ

nला आहे. ही जमीन स्वर्गीय श्री. माणकिनबाई अ<mark>ं</mark>

डुमिंग अँटोन सोज (मानकिनबाई) यांच्याकडे आहे

गणिकनबाई यांचे १७.०७.१९७९ रोजी निधन झाले

त्यांच्या पश्चात त्यांचे कोणीही कायदेशीर वारसदा

सदर जमिनीच्या संदर्भात कोणताही आक्षेप, हक, मालर्क

हक, हितसंबंध किंवा दावा असलेल्या सर्व व्यक्तींन

या सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्य

आत लेखी स्वरूपात ती माहिती खाली स्वाक्षरी

रणाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात येते. जर

निर्धारित वेळेत असा कोणताही संदेश मिळाला नाही

तर, अर्जदाराच्या दाव्यावर त्यानुसार कार्यवाही केली

जाईल आणि त्यानंतर पुढील कोणतेही आक्षेप विचारार

प्रशासकीय इमारत, २रा मजला, नाटकवाला लेन, डॉ.

एन.आर. करोडे मार्ग, एस.व्ही. रोड, बोरिवली पश्चिम

बाद्वारे सुचित करण्यात येते की, आमचे अशील रोनाल

हिलारी रॉडिंग्स हे औद्योगिक गाळा/युनिट क्र.६

पटनी इंडस्ट्रीयल इस्टेट म्हणून ज्ञात इमारत, बांधका

जमीन एस.क्र.२३४, एच.क्र.१, २, ३/१, ३/२, ४ एस.क्र.२३६, एच.क्र.१, २ आणि एस.क्र.२३७ एच.क्र.१, २, प्लॉट क्र.४, गाव गोखिक्से, वसई (पुर्व)

ता. वसई आणि जि. पालघर-४०१२०८ येथील जारे

मूळतः दिनांक १२.०१.१९८८ रोजीच्या नोंदणीकृर

ज्रारनामानुसार (अ.क्र.सीएच/१६/विरार), पटन

इंडस्ट्रियल इस्टेटच्या मालक श्रीमती गुणवंती चंपकला

पटनी यांनी सदर औद्योगिक गाळा/युनिट हे भर

अमृतलाल मेहता यांना विक्री केला होता. तद्नंत

दिनोंक २००३ १९९६ ग्रेजीच्या विकी कराजामाद

(बसई-२-९१३-९६-२००३), भरत अमृतलाल मेह

यांनी सदर औद्योगिक गाळा/युनिट जयनेश कॉर्पोरेशन त्यांचे भागीदार संजय बी. अजमेरा, जस्मिन आर. सरवैर

आणि जस्मिता वही. अजमेग यांच्यामार्फत यांना विकी

केले होते. तद्नंतर दिनांक ०३.०७.२००३ रोजीच्य

विक्री करारनामाद्वारे (वसई-३-४३६१-२००३), जयने

कॉर्पोरेशन, त्यांचे भागीदार संजय बी. अजमेरा, जस्मि

आर. सरवैया आणि जस्मिता वही. अजमेरा यांच्यामार्फ

यांनी सदर औद्योगिक गाळा/युनिट रोनाल्ड रॉड्रिस आणि रिटा डिसिल्या यांना विक्री केला होता. तदनत

दिनांक १८.०६.२०१६ रोजीच्या नोंदणीकृत हेक

सोडपत्रानुसार (चसई-१-५११५-२०१६), श्रीमती रिट

नॉर्बर्ट डिसिल्वा यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय सदर

औद्योगिक गाळा/युनिटमधील आपले सर्व हक आणि

जिल्लानिक नाळा/बुनिटनपारी जापरा सच हक जागि हिस्सा श्री. रोनाल्ड हिलरी रॉड्रिम्स यांच्या नावे मुक्त केले. कृषया नोंद घ्यावी की, दिनांक १२.०१.१९८८

रोजीचा मूळ करारनामा (अ.क्र.सीएच/१६/विरार)

ज कोणत्याही ठयकी /संस्था / बँकेकडे असे हरवले

स्तऐवज असतील, आणि/किंवा विक्री, बक्षीस

रणाधिकार, खाजगी गहाण किंवा इतर कोणत्या

नार्गाने उक्त मालमत्तेच्या संबंधात कोणताही हक

।। लकी किंवा हितसंबंध असेल, तर त्यांनी

अधिसूचनेच्या प्रकाशनाच्या तारखोपासन ७ (सात

देवसांच्या आत, त्यासंबंधीच्या दस्तावेजांसह स्वाक्षरीका

यक्तीला लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा अश

यक्ती/संस्था/बँकेचा दावा माफ केला गेला आहे

आणि/किंवा सोडून दिला गेला आहे असे मानले जाईल

आणि आमचा पक्षकार अशा दाव्याचा आणि/किंव

आक्षेपाचा संदर्भ न घेता मालमत्तेबाबत व्यवहार करण्या

ड्रॉईट लिगल सोल्युशन

वकील. उच्च न्यायालय मंब

विमलेंद्रकुमार आर. दुबे

भाडेपट्टा, वारसा, वारसा हक्क, विनिमय, गहाण

प्रमजला, क्षेत्रफळ ८१७ ची.फु. (बिल्टअप क्षेत्र

घेतले जाणार नाहीत.

ठिकाण: मुंबई

मुंबई-४०००९२

मालक आहेत.

हरवला आहे

दिनांकः १७.१२.२०२५

..... एलडी. तहसीलदार आणि कृषी

न्यायाधिकरण बोरिवली न्यायालय

नी कुपया आम्हाला त्वरित कळवावी/परत करावी.

जहाजाची खालील नमुद प्रमाणप्रत्रे

. किनारी भागांसाठी जीएमडीएसएस सूट

अनुपालन विवरणपत्र

सतत सारांश नोंद

Mr. Ashutosh Jayantilal Juthan

Flat No. A-15, Chembur Nirmala Niwas Society, Plot No. 87, Near

Deonar Bus Depot, Deonar, Mumbai-400088 Contact No. 8369699600

If found, please contact:

Dated: 16.12.2025

Mumbai-400088, has been lost.

ertificate has not been found.

NOTICE is hereby given that the Certificates for 3084 Equity shares bearing Equity certificate Nos. 375915 and 467092 and Distinctive Nos 579995972 to 579997513 and 620947531 to 620949072 under th folio no. 70546191 of Larsen & Toubro Ltd Standing in the name of Swati Arun Virginka and Arun Madhav Virginkar has been lost o misplaced and the undersigned has applied to the company to issue duplicate certificate for the said shares.

PUBLIC NOTICE

Any person who has any claim in respect of the said shares should write to our registrar, Kfin Technologies Limited, Selenium Towe , Plot No. 31-32, Gachibowli, Financi District, Nanakramguda, Seri Hyderabad 500032 within one month from this date els the company will proceed to issue duplicat certificates Name of Shareholde

Swati Arun Virginka Date: 17/12/2025 Arun Madhav Virginkar

### जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, माझा पक्षकार, दुकान क्र.१. तळमजला. हबटाऊन सीझन्स डेंटी कॉर इमारत, जैन मंदिरासमोर, आर.सी. चेंब्रकर मार्ग चेंबूर (पूर्व), मुंबई-४०००७१, क्षेत्रफळ ४५.९१ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र) तसेच सोबतच २३.०७ चौ मी चा मेऑनेन क्षेत्र आणि तळघरातील एक (१) कार पार्किंगची जागा हे प्रस्तावित विक्रेते अर्थात (१) श्रीमती रश्मी राहुल सावला, (२) श्री. राहुल तलाकशी सावला आणि (३) श्रीमतं भारती शैलेश देधिया यांच्याकडून खरेदी करण्या इच्छक आहे.

सदर मालमत्तेबाबत कोणताही दावा, हक, मालकी हक्क, हितसंबंध किंवा कोणत्याही स्वरूपाची मागर्ण करार, विक्री, हस्तांतरण, बक्षीस, भाडेपट्टा, गहाणखत धारणाधिकार, शुल्क, वारसा, विश्वस्तव्यवस्था, देखभा किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असो किंवा प्रस्तावि व्यवहारावर कोणताही आक्षेप असेल. अशा कोणत्याह व्यक्तीने किंवा व्यक्तींनी, या सूचना प्रकाशित झाल्यापासून **१५ (पंघरा)** दिवसांच्या आत, जर कार्ह दस्तावेज असतील तर, ती लेखी स्वरूपा स्वाक्षरीकाराला कळवावे. जर असा कोणताही दावा किंवा आक्षेप निर्घारित कालावधीत प्राप्त झाल नाही तर असे गहीत धरले जाईल की कोणत्या स्वरूपाचे कोणतेही दावे, अधिकार किंवा आक्षेप नाही आणि माझे अशील सर्व भारांपासून मुक्त होऊन व्यवहार पूर्ण करतील.

आज दिनांकीत १७ डिसेंबर, २०२५ सही ॲड. अमित श्याम चौंधरी

३०१, ३रा मजला, औरा अपार्टमेंटस्, सचात कोहौसोलि., घाटला गाव रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१

### जाहिर नोटीस

याद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की माझे क्लायंट श्री. मकेश छोटालाल शहा यांच्या मालकीच्या खाली दिलेल्या मालमत्ता अनुसूचीत अधिक तपशीलाने वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेच्या (यापुढे "सदर मालमत्ता" म्हणून उल्लेख) मालकी हक्काची चौकशी

सदर मालमत्तेबाबत कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींन , अदलाबदल, विकास हक्कांचे हस्तांतरण तारण, देणगी, टुस्ट, वारसा, भाडेकरार, ताबा अधिवास, परवाना, भाडेपट्टा, धारणाधिकार, भार हक्कमार्ग, निर्वाह भत्ता, जप्ती, स्थगिती आदेश, डिक्री आदेश, निर्णय व/किंवा पुरस्काराद्वारे किंवा मूळ हक्कपत्रे त्यांच्या ताब्यात असल्यामुळे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक्क किंवा स्वारस्य असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासू १४ (चौदा) दिवसांच्या आत आवश्यक त्या पुराव्यांस लेखी स्वरूपात आपले दावे व हरकती खाली सई करणाऱ्याकडे सादर कराव्यात. तसे न केल्यास, सद मालमत्तेबाबत कोणतेही प्रतिकल दावे किंवा हरकती अस्तित्वात नाहीत, अथवा असल्यास त्या (वगळलेल्या) मानल्या जातील, असा माझ्य इलायंट्सचा समज होईल

मालमत्तेची अनसची जमीन भूखंड क्रमांक ३५४, सी.टी.एस. क्रमांव ५३५/१७, क्षेत्रफळ अंदाजे ५७ चौ. मीटर (पी.आर कार्डनुसार), तथापि प्रत्यक्ष क्षेत्रफळ १९५ चौ. मीटर त्यावर बांधलेले तळमजला + माळा, क्षेत्रफळ अनुक्रमे ८५ चौ. मीटर + ६८ चौ. मीटर, महसूल गाव व सिटी सर्व्हें: पहाडी गोरेगाव (पूर्व), तालुका व नोंदणी उपजिल्हा: बोरीवली, जिल्हा व नोंदणी जिल्हा: मुंबई उपनगर, सोनावाला इस्टेट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३ येथे स्थित

ॲड. सुरभी एस. निकम दिनांक : १६.१२.२५ १२१, आनंद सागर सीएचएस. कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७

जाहीर सूचना

## जाहीर सूचना

माझे अशील श्री. नीरज कुमार पांडे यांच्या वतीने सर्व जनतेला या जाहीर सूचनेद्वारे कळविण्या येते की, फ्लॅट क्र.ए-३/५०१, मंगल ऑर्किड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, विंग, प्लॉट क्र.६०/२, सीटीएस क्र.१११५, यारी ोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४००० यांच्याशी संबंधित, रु.५०/- प्रत्येकीचे अनुक्रमांक ३६१ ते ३६५ असलेले ५ शेअर्सर मूळ भाग प्रमाणपत्र क्र.७३ हे हरवले आहे. याबाबत माझ्या अशिलांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार क्र.१३१३०१/२०२५ अंतर्गत दिनांक ०५.१०.२०२५ रोजी दाखल केली आहे. माझ्या अशिलांनी/सोसायटीच्या उपरोक्त सदस्याने दुय्यम भाग प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे. माझे अशील श्री. नीरज कुमार पांडे यांच्या वतीने, मी याद्वारे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसाँच्या आत दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत दावे किंवा आक्षेप मागवत आहे. त्यांनी त्यांच्या दाव्यांच्या /आक्षेपांच्या समर्थनार्थ संबंधित दस्तावेजांच्या आणि इतर पराव्यांच्या प्रती खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सादर कराव्यात. जर उपरोक्त नमूद कालावधीत कोणतेही दावे आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उप विधींमध्ये नमूद केलेल्या पद्धतीनसार माझ्या अशिलांना सोसायटीद्वारे दुय्यम भाग प्रमाणप वितरीत केले जाईल. प्राप्त झालेल्या दावे आक्षेपांवर सोसायटीच्या उप-विधींमध्ये नमूद केलेल्या पद्धतीनुसार कार्यवाही केली जाईल.

च्या वतीने व करिता आर आर विवासी दुकान क्र.४, श्री सिद्धीविनायक कोहौसोलि. स्टेशन रोड, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ मोबा.:९६१९०८९५३९ ठिकाण: मुंबई दिनांक: १७.१२.२०२५

## सार्वजनिक सूचना

(१) आमच्या सोसायटीचे सदस्य असलेले भरत व्ही. शाह यांनी भाग प्रमाणपत्र क्र.६ धारक अनुक्रमांक ३१ ते ३५ असलेले दुय्यम भाग प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे. (२) भारत पेन आणि प्लास्टिक इंड.चे भाग प्रमाणपत्र क्र.२३ चे अनुक्रमांक

१२१ ते १३०. (३) जयश्री बी. शाह आणि ज्योत्स्ना

पी. शाह यांचे भाग प्रमाणपत्र क्र.१२ आणि अनुक्रमांक ६६ ते ७०. ३ हून अधिक भाग प्रमाणपत्र हरवले

आहेत किंवा गहाळ झाले आहेत. आवश्यक पुराव्यांसह आक्षेप असल्यास, या सूचनेपासून १५ दिवसांच्या आत मा. सचिवांना पाठवता येतील, अन्यथा त्यांना दुय्यम भाग प्रमाणपत्र दिले जातील.

डिग्निटी कंपनी को-ऑप.हौ सोसायटी लि.च्या वतीने व करिता ३६, मोगल लेन, माहीम,

मुंबई-४०००१६ मा. सचिव - बी.एल. सोमपुरा दिनांकः १७.१२.२५



**PUBLIC NOTICE** Notice is hereby given that Mr. Devendra Bhagwandas Sharma who is a member of the Beverly Hills -Royal Empire Co-Operative Society Ltd having its address at T-36/T-37, Shastri Nagar, Lokhand wala Road, Andheri (West), Mumbai-400 053 has passed away in Mumbai on 06.06.2024 without making any

Mr. Devendra Bhagwandas Sharma held share nos. 91 to 95 and Flat No. 401, in the Building No. T-36 (Beverly Hills) jointly with his wife Mrs. Harsha

Devendra Sharma. Mrs. Harsha Devendra Sharma and Master Jatin Devendra Sharma, being the legal heirs of Late Mr. Devendra Bhagwandas Sharma, have made an application to the society for the transfer of the shares and interest held by the deceased member to their names.

I hereby invite claims or objections from the heir/s or other claimant/s to the transfer of shares and interest held by the deceased member in the aforesaid properties within a period of 14 days from the publication of this notice to be registered with the undersigned at 2B, D-Wing, Ground Floor, Crystal Plaza, New Link Road Andheri (W) Mumbai 400 053 with documentary evidence in support of said claims. If no claims are received within the stipulated period, the society shall be free to transmit the share and interest held by the deceased member to the name of the aforesaid heir by following the procedure laid down under the bye law no.35 of the bye laws adopted by the society.

BHAVYA N. JAIN (Advocate Place: Mumbai Date: 17.12.2025

#### जाहीर सूचना

श्री. रजनीकांत एन. कुलर सदस्य • लोटस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड हे कौल हेरिटेज सिटी, अग्रवाल आणि दोशी कॉम्प्लेक्स वघर, माणिकपूर, वसई पूर्व, पालघर-४०१२०२ येथे स्थित आहे. लोटस को-ऑप. ह्यस्टन सोसायर्ट लेमिटेडच्या तळमजल्यावर दकान क्र.४ आहे.

 राजश्री-१ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे स्थित आहे. राजश्री-१ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या १०व्य मजल्यावर फ्लॅट क्र.१००३ धारण करत आहे.

 राज आर्केड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लेमिटेड हे महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे स्थित आहे. राज आर्केड को-ऑप एचएसजी. सोसायटी लिमिटेडच्या १०व्या मजल्याव म्लॅट क्र.१००३.

दिनांक ०१.०९.२०२५ रोजी मुंबई येथे मृत्युपत्र न करता निधन झाले. त्यांच्या संबंधित कायदेशीर वारसदारांनी .... सोसायटीला सादर केलेल्या नोंदणीकृत मुक्तत करारनामानुसार सदर फ्लॅट किंवा दुकानाचे हस्तांतरण, प्रारण आणि त्यांच्या/तिच्या नावाचे संबंधित हब मेळविण्यासाठी अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस, वारसदार किंवा अन्य दावेदार, आक्षेपकर्ता, सोसायटी, न्यास, बँक, एनबीएफसी एच.य.एफ.. कायदेशीर वारसदार. वित्तीय संस्था यांन उपरोक्त फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विक्री अदलाबदल, वारसाहक, कायदेशीर हक, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इतर हुकूमनामा कायद्याच्या न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठचर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांस लेखी स्करपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) विवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता हेतल एच मजिठीया, वकील, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०३/१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व) , मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा भसे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक अमणार नाहीत आणि मर्व अधिभारापामन मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत ालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू हरतील

वी लिगल सोल्युशन्झ+करित सही / हेतल एच. मजिठीय वकील/भागीदाः दिनांकः १५.१२.२०२५, ठिकाणः मुंबई

## जाहीर सूचना

सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना.

मी. खाली स्वाक्षरीकर्ता श्रीमती सरोज संजय कुमार गुप्त यांचे प्रतिनिधित्व करणारा वकील आहे, ज्या एक सदस्याच्या निधनानंतर सोसायटीमधील शेअर्स आरि . हेतसंनंधांच्या हस्तांतरणाकरिता अर्ज सादर करत आहेत स्वर्गीय श्री. पंकज नानाग्राम गुप्ता (माझ्या अशिलांचे नंध् भणि श्री. नानाग्राम विशंबरदयाळ् गुप्ता (सह-मालक) सोसायटीचे प्रामाणिक सदस्य होते, त्यांच्याकडे फ्लॉ क्र.१०२, इमारत क्र.१३, रुस्तमजी एल्ह्एगाइन ग्लोबल सिटी अल्हेन्यू एम-बिल्डिंग नं.११ टू १७ कोहीसोलि., सर्वे क्र.५, ५नी, ५डी, ५एफ आणि ५जी, गाव डोंग्से, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३, महाराष्ट्र

सोसायटी नोंदणी ऋ.टीएनएन/व्हीएसआय/एचएसजी/ (टीसी)/२६७४६/२०१४ अंतर्गत दिनांक १०.०९.२०२४

विक्रीकरिता नोंदणीकृत करारनामा दस्तऐवज क्र.व्हीएसआय-२-१७२०४-२०१० अंतर्गत दिनांक ०७.१२.२०१० आहे. स्वर्गीय श्री. पंकज नानाग्राम गुप्ता यांचे ०९.१०.२०२१ रोर्ज

निधन झाले फ्लॅट क्र.१०२, इमारत क्र.१३ च्या संदर्भात डॉकेट क्र.व्हीएसआय-५-१३२९७-२०२१ अतर्गत दिनांक ९९.११.२०२१ रोजी नोंदणीकृत मुक्तता करात्नामा, स्वर्गीय श्री. पंकज नानाग्राम गुप्ता यांची पत्नी श्रीमती उज्ज्वला पंकज गुप्ता यांनी श्री. नानाग्राम बिशंबरदयाल गुप्ता यांच्य नाबे अमलात आणला.

श्री. नानाग्राम बिशंबरदयाळ गुप्ता आणि श्रीमती सरोज संजय कुमार गुप्ता यांच्यात दिनांक २३.०६.२०२३ रोजी डॉकेट क्र.व्हीएसआय-५-१००६१-२०२३ अंतर्गत नोंदणीकृत नोंदणीकृत नक्षीसखरेदीखत करारनामा झाला. माझे अशील श्रीमती सरोज संजय कुमार गुप्ता यांनी पुष्टी केली आहे की, वरील फ्लॅट क्र.१०२, इमारत क्र.१३ कोणत्याही भारापास्न मुक्त आहे आणि स्वर्गीय श्री. पंकज नानाग्राम गुप्ता यांनी कोणतेही नामांकन केले नाही किंवा मृत्युपत्र केले नाही. संजय कुमार गुप्ता हे सदर मालमत्तेच्या संदर्भात सोसायटी

म्हणून, मी, खाली स्वाक्षरी करणारा वकील, या प्रकरणाश संवधित दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोसायटीच इच्छुक सदस्य म्हणून पुढे येऊन त्यांचा दावा सादर करण्यां आमंत्रण देतो.

माझे अशील सोसायटीच्या भांडवलात किंवा मालमत्तेती मृत सदस्यांचे शेर्ज्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यावावत सर्व कायदेशीर बास्सदार किंबा इतर दावेदारांकडून दावे किंबा आक्षेप मागतो. असे दावे किंबा आक्षेप ही स्चना प्रकाशित झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत सादर करावेत आणि सादर करावेत

जर निर्धास्ति बेळेत कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर असे कोणतेही दावे किंवा आक्षेप अस्तित्वा नाहीत असे गृहीत धरले जाईल. अशा परिस्थितीत सोसायटीच्या उपनियमांनुसार, माझ्या अशिलांच्या नावे मयत सदस्याचे शेअर्स आणि हितसंनंध हाताळण्याचे स्वातंत्र नोसायटीला असेल.

दावेदार ही सूचना प्रकाशित झाल्यापासन वर उछेखि कालावधी संपेपर्यंत माझ्या कार्यालयात संपर्क साध् शकता किंवा माझ्याशी थेट मोनाईलद्वारे संपर्क साध् शकतात.

सहा/-ॲड. मनोजकुमार आय. सिन्हा सी-१, सत्यम सेन्टर कोहीसोलि., एम.वी. इस्टेट, विरार पश्चिम-४०१३०३, तालुका बसई, जिल्हा पालघर. मोना.:९८९०२२९४०

## PUBLIC NOTICE

By this Notice, public in general is informed that late Mr. Charli Joseph Clement nember of the Ekta Co-Operative Housing Society Ltd., Co-owner Flat No. C-2/201. Saropoi Apartment, Trivedi Complex, Mirz Road (East), Dist. Thane - 401 107 and holder of Share Services No. 27, died interestre of Share Certificate No. 37, died intestate nmarried, issueless on 29/09/2012. The ociety transferred the shares and interest in society transferred the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in the name of the co-owner, brother Mr. Francis Clement, being alone legal heir of the deceased after completing the requisite formalities under the provisions of the Maharashtra Co-Op. Societies Act. 1960 on the basis of the Indemnity Bond and Affidavit and Mr. Francis Clement became the sole owner of the said flat Mr. Francis Clement the decided rantes Clement became the sole owner of the said flat. Mr. Francis Clement has decided o gift the said flat to his daughter Mrs. Fanny bereira by executing a registered Gift Deed. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of he deceased for previous transfer of the hares and interest and the execution of the hares and interest and the execution of the Gift Deed. The claimants / objectors ma inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which any claim or objection will not idered and Gift Deed will be execute K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar,
Mira Road (East), Dist. Thane - 401107.

## जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, आमचे नशील श्रीमती विप्ती अहलुवालिया यांचा **फ**लॅट क्र.११०१, ११वा मजला, बी विंग, कल्पवृक्ष गार्डन बिल्डिंग नं.१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (सोसायटी), ऱ्यू लिंक रोड, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ येथे स्थित आहे, य लॅटमधील सर्व हक, मालकी हक आणि हितसंबंध विक्री, हस्तांतरित आणि हस्तांतरित करण्याचा विचा आहे. यासह संस्थेचे सदस्यत्व यासह सर्व आनुषंगिक हक, मालकी हक, व्याज, फायदे, ठेवी इत्यादींच प्रमावेश आहे. त्यांच्याकडे **अनक्रमांक** ७२१ ते ७३८ (दोन्हीसह) धास्क रु.५०/ – प्रत्येकीचे १० (दहा) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.७३

जर कोणा व्यक्तीस, वारसदार किंवा अन्य दावेदार आक्षेपकर्ता, सोसायटी, न्यास, बँक, एनबीएफसी एच.य.एफ., कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्था यांन उपरोक्त फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विक्री, भदलाबदल, वारसाहक, कायदेशीर हक, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इतर हुकूमनामा कायद्याच्या न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंव वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानता ..... केंबा लवाद किंबा ताबा किंबा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठचर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) विवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता हेतल एच मजिठीया, वकील, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०३/१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांक . विभाग संघनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापास-मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुची . लमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

दी लिगल सोल्युशन्झ+करित सही/-हेतल एच. मजिठीय वकील, उच्च न्यायालय/भागीवार दिनांकः १५.१२.२०२५, ठिकाणः मुंबई

# लक्षात आणून देण्यासाठी हे

येत आहे की. आमचे अशील श्री, चंद्रप्रकाश नकाराम नकाशे हे फलॅट क. १९०६. १९वा मजल क्षेत्रफळ ३१४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र अर्थात २९.१७ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, श्री साईनाथ एसआर को.हौ.सो.लि., सर्व्हे क्र.१६, भाग क्र.३, पारस पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ (सदर फ्लॅट) या निवासी जागेचे एकमेव मालक होते . याअर्थी मूळतः श्री. चंद्रप्रकाश तुकाराम नकार आणि श्रीमती वृषाली चंद्रप्रकाश नकाशे यांर्न दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजीचे नोंदण क्र.बीडीआर१८-१६४१५-२०२१ अंतर्गत विक्री करारनामाद्वारे स्टारविंग डेव्हलपर्स प्रायव्हेर लिमिटेडकडून संयुक्तपणे सदर फ्लॅट विकत घेतत होता. आणि ज्या संयुक्त मालकांपैकी एक अर्था ५०% मालकी श्रीमती वृषाली चंद्रप्रकाश नाकाई या आमच्या अशिलांच्या पत्नी होत्या, त्यांचे मुंब येथे १०.०५.२०२४ रोजी निधन झाले आणि त्यांच्य पश्चात **चंद्रप्रकाश तुकाराम नाकाशे** (पती) (आमर्र अशील), सळी चंदप्रकाश नाकाशे (मलगी) आदित्य चंद्रप्रकाश नाकाशे (मुलगा) आणि शंतन चंद्रप्रकाश नाकाशे (मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. आणि ज्व संयुक्त मालकी श्रीमती वृषाली चंद्रप्रकाश नाकाई यांच्या निधनानंतर वरील कायदेशीर वारसदारांन त्यांच्याद्वारे शासित उत्तराधिकार कायदा आणि कायद्यानुसार सदर फ्लॅटमध्ये मयत व्यक्तीच्या ५०% अविभाजित मालकी. शेअर्स, अधिकार, मालकी हव आणि हितसंबंध वारसाहकाने मिळाले आणि त्यानुसा सदर कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅटमध्ये सदर मय व्यक्तीच्या ५०% मालकी आणि वाट्यापर्यंत प्रत्येकी १२.५% अविभाजित हिस्सा, हक्क, मालकी हर आणि व्याज मिळत होते. आणि तदनंतर वरी कायदेशीर वारसदारांनी दिनांक ०४.१०.२०२५ रोजीचे ग्रेंदणी क्र**.एमबीआय−११−१८७७९−२०२५** अंतर्गत मुक्तता करारनामा तयार केला आणि नोंदणी केली -स्यामध्ये सायली चंटपकाण नकाणे. आतित चंद्रप्रकाश नकाशे आणि शंतन चंद्रप्रकाश नकाशे यांनी त्यांचे एकूण ३७.५% वारसा हक, मालकी हक हिस्सा आणि व्याज ५०% पर्यंत मर्यादेपर्यंतचे मय व्यक्तीचे वडील आमचे अशील श्री. चंद्रप्रकार तकाराम नकाशे यांच्या नावे मुक्त केले. आणि दिनांव ०४.१०.२०२५ रोजीच्या सदर मुक्तता करारनामानुस आमच्या अशिलाने १००% अर्थात (५०% विद्यमा गलकी + १२.५% वारसाहक + ३७.५% मक्त शेअर) सदर फ्लॅटमध्ये हिस्सा, हक्क, मालकी हक्ष आणि मालकी मिळवली. आणि आता दिनांव १२.११.२०२५ रोजीच्या विक्री करारनामानुसार, नोंदण क्र.एमबीआय१३/२१४४५/२०२५ अंतर्गत आमच्य अशिलाने सदर फ्लॅट खरेदीदार श्री. जयनीश विनेश नहार आणि श्रीमती तारा दिनेश जैन यांना विक्री

सदर फ्लॅटवर कोणताही आक्षेप आणि/किंवा वारर किंवा वारसा किंवा कोणत्याही स्वरूपाचे दावे असल्यास, त्यांनी ते प्रकाशित झाल्याच्या तारखेपार पंधरा (१५) विवसांच्या आत पराव्यासह लेखं स्वरूपात स्वाक्षरीकारांना कळवावेत. अन्यथा उपरोत्त फ्लॅटशी संबंधित विशेष अधिकार, हितसंबंध, मालर्ब हक इत्यादी, सदर खरेदीदार श्री. जयनीश विनेश नहार आणि श्रीमती तारा विनेश जैन यांनी अश राव्यांचा कोणताही संदर्भ न देता प्रभावीपणे राखुन ठेवले जातील आणि त्याच दाव्यांचे कोणतेही संद न देता, ते योग्यरित्या माफ केलेले, रद्दबातल मान जातील

ठिकाण: मुंबई

(वकील व सल्लागार) मोबाईल क्र.:०९०२२७६६६११, पत्ता: कार्याल क्र.४०५, बी विंग, व्हर्टेक्स विकास प्रिमायसेस एम.व्ही. रोड, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनसमोर, अंधेर

#### जाहीर सूचना

आज दिनांकीत १७ डिसेंबर. २०२५ रोजी वितरीतकर्ता: हर्ष एस. त्रिवेदी लॉ फ

(पूर्व), मुंबई-४०००६९.

## जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील <mark>श्री. महेश ऐलमल गेंवाणी हे वुकान</mark> क्र.९, गांधी मार्केट, डॉ. चोइधराम गिडवाणी रोड, चेंबूर कॉलनी, मुंबई-४०००७४, क्षेत्रफळ २३ चौ. यार्ड अर्थात १९.२३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र या व्यावसायिक दुकानाचे मालक असून त्यांचे त्यावर हक आणि अधिकार

सदर दकानाशी संबंधित खालील ३ मूळ दस्तावेज/करारनामा माझ्या अशिलाकडून गहाळ झाले आहेत आणि ते

शोधण्यासाठी वारंवार शोध घेऊन आणि कसोशीने प्रयत्न करूनही सापडत नाहीत. १. श्रीमती गोपी भगवानवास लोहाना आणि श्रीमती दुर्गा खेमचंद लखवाणी यांच्यातील दिनांक ऑक्टोबर

१९९३ रोजीचा विक्री करारनामा श्रीमती बुर्गा खेमचंद लखवाणी आणि श्री. भीमजी नाथू देवळिया यांच्यातील दिनांक १०.०५.१९९५

रोजीचा विकी करारनामा. श्री. भीमजी नाथु वेवळिया आणि (१) श्री. राकेश एल. गोहिल व (२) श्री. जगदीश एम. वाडाडिया यांच्यातील विनांक ०२.०५.२००५ रोजीचे प्रतिज्ञापत्र, मुखत्यारपत्र, विक्री करारनामा

न्या कोणत्याही व्यक्तीचा/कायदेशीर वारसाचा/सर्वसामान्य जनतेचा सदर दुकानावर वारसा हक्क, मृत्युपत्र हस्तांतरण, गहाण, विक्री, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, हक्कसोड, पोटगी किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असेल, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ७<mark>विवसांच्या</mark> आत, आवश्यक दस्तावेजी राज्यासह नोंदणीकृत टपालाने पोचपावतीसह स्वाक्षरीकर्त्यास कळवावे, अन्यथा त्यानंतर प्राप्त झालेले कोणतेही दावे सर्व हेतूंसाठी सोडून दिले आहेत असे मानले जातील आणि त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ते विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्यानंतर माझे अशील सदर दुकानाची विक्री, प्रस्तावित खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी पढील कार्यवाही करण्यास आणि त्यासाठी विक्री करारनामा किंवा विक्रीपत्र तयार करण्यास, त्यावर वाक्षरी करण्यास व त्याची नोंदणी करण्यास पात्र असतील

विजुएम. खितार्न वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई विनांक: १७.१२.२०२५ चेंबूर कॅम्प, मुंबई-४०००७४

## जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशिल **श्री. श्याम सुंदर केंडिया** हे खालील अनुसूचीमध्ये (यापुढे **सदर बुनिट** म्हणून उल्लेखित) विशेषतः नमूद केलेल्या युनिटच्या बाबतीत मालक म्हणून त्यांचे शिर्षक निश्चित करत आहेत. मूळ कराराच्या कलमानुसार, दिनांक २९.०८.२००१ रोजी नोंदणी क्र.**बीडीआर-१-५४९८-२००१**, मे.स्पेंटा एंटरप्रायझेसने विकासक म्हणून सदर युनिट वैध मोबदल्यासाठी श्री. गिरीज के. जाह यांना विकले. उपरोक्त मळ करार कायमचा हरवला आहे आणि त्याचा शोध लागत नाही. त्यानंतरच्या **०२.०९.२००५** रोजीच्या नोंदणी क्र**.बीडीआर-४-७७८६** -२००५ असलेल्या हस्तांतरण कराराद्वारे. गिरीश के. शाह यांनी माझ्या अशिलांच्या नावे त्यांचे सर्व हक्क. सदर यनिटमधील मालकी हक विकले आणि काढून टाकले आणि माझ्या अशिलाला त्याचे मालक म्हणन रिकाम्या ताब्यात ठेवले. उपरोक्त कारणांमळे. माझे अज्ञिल सदर यनिटवर सतत. ज्ञांततापर्ण ताब ठेवतो आणि मालक म्हणून सदर युनिटमध्ये सर्वे हक, शिर्षक, हितसंबंधांचा त्याला हक आहे.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्थेस खालील अनसचीत नमद मालमनेबाबत विकी अटलाबटल तारण बक्षीम त्याम अधिभार परिरक्षा वारमाङक ताबा भाडेपदा मालकीहरू किंवा अन्य इतर प्रकारे महर विकी विरोधात कोणताही हावा असल्याम त्यांनी लेखी स्वरूपात कागरोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासन १**९ दिवसांत स**निर क्र.२०२, अतरीकपा इमारत, आर.टी. रोड, वसंत ॲन्हेन्यु इमारतीजवळ, दहिसर (पुर्व), मंबई-४०००६८ येथे कलवावे अन्यथा अजा व्यक्तीचा दावा माफ करण्यात आला आहे आणि /किंवा सोडून देण्यात आला आहे किंवा सोडून देण्यात आला आहे असे मानले जाईल आणि त्यानंतर तो विचारात घेतला जाणार नाही.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची बुनिट क्र.२०५, दुसऱ्या मजल्यावर, ३१० चौ. फूट (३४.५७ चौ. मीटर) बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेले, सी.एस. क्र.४४७/१ वा भूखंडावर बांधलेले, 'शॉपर्स पॉइंट' म्हणून ज्ञात इमारतीत, एस.व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५८, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित आहे.

ॲडव्होकेट मृणाल दळवी, भागीदार ठिकाण: मंबई दिनांक: १७.१२.२०२५ मे, के.के. चावला ॲण्ड कंपनीकरिता

नमुना क्र.आयएनसी-२६

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

भ्प्रमेय फाउंडेशन (पुर्वीची दिव्य ज्योत वाहन अपघात रिलीफ फाउंडेशन म्हणून ज्ञात), यांचे नोंदणीकृत कार्यालय बी-४०२, बी-विंग, चिन्ह सीटीएस क्र.५५३०/ए, ५५३०/ए/१, गाव कोले कल्याण, सीएसटी रोड, कलिना, ांताक्रुज, स्वस्तिक इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, मुंबई –४०००५५. ....अर्जदार कंपनी /याचिकाकर्ता

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नसार)

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १ डिसेंबर, २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण

संचालक

सौरभ किशोरभाई भड

डीआयएन:०३०७१५४९

समेत मंजूर विशेष ठराबानुसार केमनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच्या नियोजित बदलामळे काही बाधा येत असल्यास

यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप **रजि. पोस्टाने किंवा** गुंतवणूकवार तकार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन ।।रखेपासून १४ विवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र, गुजरात वर पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद दिणीकृत कार्यालयात पाठवावे: बी –४०२, बी –विंग, चिन्ह सीटीएस क्र.५५३०/ए, ५५३०/ए/१, गाव कोले कल्याण, सीएसटी रोड, कलिना,

सांताक्रुज, स्वस्तिक इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, मुंबई-४०००५५. अप्रमेय फाउंडेशनकरित

(पुर्वीची दिव्य ज्योत वाहन अपघात रिलीफ फाउंडेशन म्हणून ज्ञात) सही/-

विनांक: १६.१२.२०२५ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

यादारे सर्वांना सचना देण्यात येते की माझे अज़िल म्हणजेच **श्री. हितेंट मंगलहाम मेवाडा** हे ए विंगमधील ८ व्या मजल्यावरील ५८६.८० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाच्या **फ्लॅट क्र.८०३** चे मालक आहेत. हे धीरज रिजन्सी म्हणन जात इमारतीत आणि धीरज रिजन्सी को–ऑप.हीसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन ज्ञात सोसायटीमध्ये. पश्चिम एक्सप्रेस हायवे. भोर इंडस्टीज लिमिटेड समोर. इमारत सी.टी.एस. क्र. १७० /ए. १७०बी. १७०सी. १७०डी या जिमनीवर बांधकामित, ही जागा गाव मागठाणे. तालका बोरिवली, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथे आहे. त्यांनी असे प्रतिनिधित्व केले आहे की-

(१) दिनांक ०१.०७.२००२ रोजीच्या विक्री करारानुसार, अ.क्र.बीडीआर-६/५०७६/२००२ दिनांक २.०७.२००५ अंतर्गत रीतसर नोंदणीकृत **मे. पृथ्वी बिल्डर्स औंड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड** येथे प्रवर्तक असल्याने, वरील फ्लॅट श्रीमती जसुमती मंगलदास मेवाडा आणि श्री मंगलदास एम. मेवाडा यांना विकला गेला, जे त्याचे खरेदीदार आहेत. (२) ज्याअर्थी श्रीमती जसुमती मंगलदास मेवाडा यांचे १३.११.२००६ रोजी मुंबई येथे मृत्युपत्र न करता निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे श्री. मंगलदास एम. मेवाडा (पती) आणि तौन मुले नामें श्री. दिनेश मंगलदास मेवाडा, श्री. दीपक मंगलदास मेवाडा, श्री. हितेंद्र मंगलदास मेवाडा आणि एक विवाहित मुलगी श्रीमती कोकिला गोविंद मिस्त्री पूर्वीची कोकिला मंगलदास मेवाडा हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत. (३) ज्याअर्थी श्री. दिनेश मंगलदास मेवाडा यांचे ०७. ०४. २०१६ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती मीना दिनेश मेवाडा (पत्नी), श्री. यश दिनेश मेवाडा (मुलगा) आणि सौ. दर्शना जतीन मेवाडा पूर्वीची दर्शना दिनेश मेवाडा (विवाहित मुलगी) सदर पलॅटच्या संदर्भात त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून आहेत. (४) श्री. मंगलदास एम. मेवाडा यांचे १६.१२.२०१७ रोजी मुंबई येथे मृत्युपत्र न करता निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. दीपक मंगलदास मेवाडा, श्री. हितेंद्र मंगलदास मेवाडा आणि एक विवाहित मुलगी श्रीमती कोकिला गोविंद मिस्त्री पूर्वीची कोकिला मंगलदास मेवाडा हे त्यांचे कायदेशीर वारस आणि सदर सदनिकेच्या बाबतीत प्रतिनिधी म्हणन आहेत. (५) रिलीझ डीड दिनांक १०.०८.२०२१ द्वारे अ.क्र.बीआरएल-४/१०१३४/२०२१ अंतर्गत रीतसरनोंदणीकृत श्रीमती कोकिला गोविंद मेस्त्री पूर्वीची कोकिला मंगलदास मेवाडा, श्री. दीपक मंगलदास मेवाडा, सौ. मीना दिनेश मेवाडा, श्री. यश दिनेश मेवाडा, सौ. दर्शना जितन मिस्त्री पूर्वीची दर्शना दिनेश मेवाडा, रिलीझर्स म्हणून वरीलप्रमाणे त्यांचा संपूर्ण अविभाजित हिस्सा, हक्क, शिर्षक, हितसंबंध श्री. हितेंद्र मंगलदास मेवाडा यांना रिलीझी म्हणून जारी केले.

सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागात विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, वारसा, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, सुविधा, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही हितसंबंध असल्याचा दावा करणाऱ्या कायदेशीर वारसांसह सर्व व्यक्तींनी या तारखेपासून ०७ दिवसांच्या आत कार्यालय क्र.३, तारे कंपाउंड, कृष्णा हॉटेल जवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पूर्व), **मुंबई - ६८** येथे अधोस्वाक्षरीकारांना ते कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असे गृहीत धरले जाईल की सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही.

ठिकाण : मंबई दिनांक : १७.१२.२०२५

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील

आरोपी व्यक्तीच्या हजेरीची आवश्यकता असलेला दावा

(फॉर्म क्र.०४, सहवाचिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ८४ / फॉर्म क्र.०४, अनुसूची २ सहवाचिता फोजदारी दंड संहितेच्या कलम ८२) श्री. अरुष सुखीजा, निशेष न्यायाधीश (पीसी कायदा) (सीनीआय-२०), कक्ष क्र.४१२, रूस

अन्हेन्यू न्यायालय संकुल, नवी दिल्ली यांच्या न्यायालयात आदेशाची तारीख: - १४.११.२०२५ निर्णयाची तारीखः - ०९.१२.२०२५

सीटी क्र.२६/२०२४

र्दुसीआयुआर क्र.ईसीआयआर/डीएलझेडओ-१/१८/२०२० पीएस: ईंडी/नवी दिल्ली कलम ३ सहवाचिता कलम ७० अंतर्गत दंडनीय सीएनआर क्र.डीएल्सीटी११-०००९११-२०२४ अंमलनवावणी संचालनालय विरुद्ध मे.रंगोली इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर

**पुढील सुनावणीची तारीख: १५.०१.२०२६** याअर्थी, माझ्यासमोर तक्रार करण्यात आली आहे की **श्री. ललित केशराम रावल, मालक मे. बिमल** देखिंग कंपनी आणि में कुणाल देखिंग कं. भत्ता ०१:- ६/१८३३-३जी, कार्यालयक्र.३०४, केबिनक्र.ए. ३रा मजला, परम भवन, महिधारपुरा, सुरत

गुजरात-३९५००३ **पत्ता ०२:-** डीयू, ३५ मुन जी क्र.१३३-१३५ रामदास रणछोड दास इमारत, दादीशेठ अगियारी लेन

काळबादेवी, मुंबई-४००००२ तुम्ही भारतीय नागरिक मुरक्षा संहिता २०२३ च्या कलमाअंतर्गत शिक्षापात्र गुन्हा केला आहे (किंवा केल्याचा संशय आहे), आणि त्यानंतर जारी केलेल्या अटक वॉरंटवर परत करण्यात आले आहे की सदर **ललित केशराम रावल** सापडू शकत नाहीत, आणि माझ्या समाधानानुसार असे दिसून आले आहे की सदर **ललित** केशराम रावल फरार झाला आहे (किंवा सदर वॉरंटची अंमलबजावणी टाळण्यासाठी स्वतःला लपवत आहे); याद्वारे घोषित करण्यात येते की सदर तक्रारीचे उत्तर देण्यासाठी सदर व्यक्तीला १५ जानेवारी २०२६ रोजी

नवी दिल्ली येथे न्यायालयात (किंवा माझ्यासमोर) उपस्थित राहणे आवश्यक आहे. (अरुष सुखीना), विशेष न्यायाधीश (पीसी कायदा) (सीनीआय-२०) रूस अव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्स, ननी दिल्ली

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

## मंपर्क पारा कार्यालय क्र. १८८, १ता मनता, टाककने हाईटम्, शिव मेरिटानवक, क्रिक्क रो, क्रस्याल परिचम-४२१ नोंद्गीकृत कार्यालयः ०२, कम्युनिटी सेन्टर, वसंत लोक, समत विद्यार, चु दिह्नी-१२००५ ७. द्रः ०२१-४२२६००० लोक सः १८०० २१२८८०, ई-मेन्सराधाठालास्ट तस्वरिकेश्लोगी.com, वेस्मासंटःश्रामश्री-अधिकाटिक सीआयादान:युद्ध-११२डी एन२० १त्मी एनसी ३०१४८ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटा यझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समे ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ ॲर्तात होरो होसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आरि सिक्योरटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य काराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसां भात देख रह्म आणि त्यायरील ठ्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जहार चांनी सदर रकमेंचा भरणा करणास कसूर केली असल्याने, सदर सूच्ना कर्जदार आणि सर्वसामान्य जनोस सूचना देण्यार थेत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिम्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्यये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न

भाणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी <mark>हीरो हीसिंग</mark> कायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्षम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जबार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालम सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्जदार/कायदेशीर वास्सदार/ मागणी सूचना तारीख/एकूण

कायवेशीरप्रतिनिधीचेनाव देय थकबाकी रक्कम (रु.) (स्चनात्मक/वास्तविक चंत्रकांच शंका होके en ne anat. ea 95 95 50 33130. HHFVASLAP रोजी देय रु.१७.७८.६४५/-दक्षता चंद्रकांत डोके (सांकेतिक) प्रतिभत मालमत्ता /स्थायर मालमत्ता /तारण मालमत्ते चे वर्णन: फ्लॅंट क्र.००२, तळमजला. जी विंग, क्षेत्रफळ २८.४५

आत मूल मालमा), (स्वाय के मालमात) साराज मालमात अपना, काराज आठ ५, उध्यनका, जा निक्र कराज ५००० को.मी. कार्ये क्षेत्र, मनोरासा नाम इमारा आणि मनोरासा नाम जी बिन कोहिसोगित, स्वपून ज्ञात सोसायरी, बाधकान जमीन सर्व्हें क्र.१३, हिस्सा क्र.१/६ आणि हिस्सा क्र.१/७, प्लॉट क्र.४, एक्कूण क्षेत्रकळ सुमारे ९६३६.९८ ची.मी., मु. गाव कुळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३ येथील जागेचे सर्व भाग व खंड. सही/- प्राधिकृत अधिकारी

**PUBLIC NOTICE** 

विनांक: १७.१२.२०२५

Place: Mira Road

Date: 17-12-2025

Notice is hereby given to the general public that my clients, S. RANJIT SHINGARA SINGH DADIAL & BALJIT KAUR RANJIT SINGH DADIAL, are the lawful owners of Flat No. K/B/23, B-Wing, Building No. 1, of the building known as "HAPPY HOME APARTMENT", of the society known as HAPPY HOME NO. 1 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, situated at Shanti Park, Mira Road (East), District Thane - 401 107.

My clients had originally purchased the aforesaid Flat from M/s. Happy Home Developers vide Agreement for Sale dated 03rd May 1994 which is duly registered under Registration No. PBBM-160-1994 dated 02-08-1994, together with the related receipts. My clients state that the said original Agreement for Sale and receipts have been lost / misplaced and are not traceable, after making proper search and efforts from my clients. Accordingly, my clients have lodged a police complaint regarding the loss of the said documents at Mira-Bhavander Vasai-Virar Police Station vide Lost Report Registered Id. 25404/2025 dated 09-12-2025. If any person/s who is having or found abovesaid documents is/are requested to inform/visit to the undersigned Advocate, within a period of 15 days from the publication of this notice.

> Adv. Medha R. Jaiswal B.L.S.L.L.M

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

Advocate High Court, Mumbai Shop No.5 & 6, A-Wing, Rashmi Enclave CHSL, Near St. Xavier's School Shanti Park, Mira Road (E), Thane - 401 107.

NATIONAL नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड

#### ई-मेल:investor@nationalplastic.com, वेबसाईट:www.nationalplastic.com, सीआयएन: एल२५२००एमएच५९८७पीएलसी०४४७०७,

#### भागधारकांसाठी सूचना भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण अर्जांच्या पुन:लॉजमेंटसाठी विशेष विंडो

वर नमूद विषयासंदर्भात सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीपीओडी/ पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक ०२ जुलै, २०२५ रोजीच्या अनुपालनानुसार, कृपया नींद ध्यायी की, नॅशनल प्लॅस्टिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सच्या हस्तांतरण करारांच्या पनलॉजमेंटसाठी एक विशेष विंडो उघडण्यात आलेली आहे. ही विशेष सुविधा ०७ जुलै २०२५ गसून ०६ जानेवारी २०२६ पर्यंत (६ महिने) उपलब्ध असेल. ही सुविधा फक्त त्या प्रकरणांसाठी नागूँ आहे ज्यामध्ये ५ एप्रिल २०५९ पूर्वी हस्तांतरण करार सादर करण्यात आले होते, परंतु

सदस्यांना या संधीचा लाभ घ्यायचा असल्यास, कंपनीच्या नोंदणी व हस्तांतरण प्रतिनिधी (रजिस्टार अँड ट्रान्स्फर एजंट) अर्थात एमयूएफजी इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव लिंकटाईम इंडिया) यांच्याशी सी ५०५, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३, दूरध्यनीः ०२२-४९५८६२७०/५८००५०२०८७८, फॅक्सः ०२२-४९५८६०६०, ई-मेल: ttn.helpdesk@in.mpms.mufg.com, संकेतस्थळ:

\_\_\_\_\_ याय्यतिरिक्त, भागधारकांनी थेट कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात संपर्क साधावा किंवा

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

सही/-परेश दही. पारेख व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००४३२६७३

ठिकाण: मुंबई दिनांक: ५६ डिसेंबर, २०२५

— PLASTIC — \$1000 1952 998 ई, ४था मजला, विल्को सेन्टर, गरवारे समोर, सुभाव रोड, विलेपार्ले पुर्व, मुंबई-४०००५७. दूर.क..९५-२२-६७६६९९९९

कागदपत्र/प्रक्रियेत त्रुटी असल्याने नाकारले गेले आणि परत पाठवले गेले.

www.in.mpms.mufg.com या माध्यमांद्वारे संपर्क साधाया.

cs@nationalplastic.com या ई-मेलकर मेल पाठवावा.